



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक १३]

सोमवार, मार्च १२, २०१८/फाल्गुन २१, शके १९३९

[पृष्ठे ९, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक २८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.— दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी संपणा-या वर्षाच्या कामांसाठी पृष्ठे
राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजूरी देण्यासाठी १-९
अधिनियम.

दिनांक ९ मार्च २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे,
प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,
प्रभारी सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १२ मार्च २०१८
रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी संपणा-या वर्षाच्या कामांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी विवक्षित
रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजूरी देण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ व २०५ अन्वये, दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी संपणा-या वर्षाच्या
कामांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी रकमांचे विनियोजन करण्यासाठी विनियोजन अधिनियम संमत करून
घेण्याकरिता व उक्त रकमांच्या प्रदानास अधिकृत मंजूरी देण्याच्या प्रयोजनाकरिता तरतूद करणे आवश्यक आहे ; त्याअर्थी,
भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१८, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव.

सन २०१७-

२०१८ या

वित्तीय

वर्षासाठी

राज्याच्या

एकत्रित

निधीतून

रुपये

३८,७१,२९,२१,०००

काढणे.

२. राज्याच्या एकत्रित निधीतून, दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी संपणा-या वर्षात, या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेली कामे व प्रयोजने यांच्या बाबतीतील कित्येक खर्च भागविण्यासाठी रकमा देतेवेळी यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील इतक्या म्हणजे तीन हजार आठशे एकाहत्तर कोटी एकोणतीस लाख एकवीस हजार रुपये एवढी एकूण बेरीज होणा-या रकमा देता येतील व त्यांचा विनियोग करता येईल.

विनियोजन.

३. या अधिनियमाद्वारे, राज्याच्या एकत्रित निधीतून ज्या रकमा देण्यासाठी व त्यांचा विनियोग करण्यासाठी अधिकृत मंजूरी देण्यात आलेली आहे, त्या रकमांचा विनियोग दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी संपणा-या वर्षात अनुसूचीत दर्शविलेली कामे व प्रयोजने यांकरिता करण्यात येईल.

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, मार्च १२, २०१८/फाल्गुन २१, शके १९३९					
अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा अनुक्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाशीर्ष (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील अशा रकमा (४)		एकूण
			रुपये	रुपये	
ए-४ सेक्रेटरिएट आणि संकीर्ण सर्वसाधारण सेवा		ए-महसुली लेख्यावरील खर्च			
		सामान्य प्रशासन विभाग			
		२०५२, सेक्रेटरिएट-सर्वसाधारण सेवा	१,०००	...	१,०००
		२०५१, सार्वजनिक बांधकामे			
		२०७०, इतर प्रशासनिक सेवा			
२०७५, संकीर्ण सर्वसाधारण सेवा					
बी-१ पोलीस प्रशासन		गृह विभाग	१,०००	...	१,०००
		२०१४, न्यायदान			
		२०५५, पोलीस	७,०००	१,१४,५१,०००	१,१४,५८,०००
		२०७०, इतर प्रशासनिक सेवा			
सी-२ मुद्रांक व नोंदणी		एकूण-गृह विभाग	७,०००	१,१४,५१,०००	१,१४,५८,०००
		महसूल व वन विभाग			
		२०३०, मुद्रांक व नोंदणी	३,०००	...	३,०००
		२२१७, नगरविकास	१४,३५,०१,०००	...	१४,३५,०१,०००
सी-५ इतर सामाजिक सेवा		२२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण			

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	रुपये	रुपये
	२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण				
	२२५०, इतर सामाजिक सेवा				
		एकूण-महसूल व वन विभाग	१४,३५,०४,०००	...	१४,३५,०४,०००
	कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग				
डी-३	कृषि सेवा	२४०१, पीक संवर्धन	५,०००	...	५,०००
		२४०२, मृद व जलसंधारण			
		२४१५, कृषिविषयक संशोधन व शिक्षण			
डी-४	पशुसंवर्धन	२४०३, पशुसंवर्धन	५,०००	...	५,०००
डी-६	मत्स्यव्यवसाय	२४०५, मत्स्यव्यवसाय	२१,२७,५१,०००	...	२१,२७,५१,०००
		एकूण-कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग	२१,२७,६१,०००	...	२१,२७,६१,०००
	वित्त विभाग				
जी-३	व्याज प्रदाने व ऋण सेवा	२०४८, ऋण कमी करणे किंवा ऋण प्रतिबंधन यांसाठी विनियोजन	...	२१,२९,५९,३१,०००	२१,२९,५९,३१,०००
		२०४९, व्याज प्रदाने			
		एकूण-वित्त विभाग	...	२१,२९,५९,३१,०००	२१,२९,५९,३१,०००
	विधि व न्याय विभाग				
जे-१	न्यायदान	२०१४, न्यायदान	१०,०००	४,०००	१४,०००
		एकूण-विधि व न्याय विभाग	१०,०००	४,०००	१४,०००
	ग्रामविकास व जलसंधारण विकास विभाग				
एल-३	ग्रामविकास कार्यक्रम	२०५९, सार्वजनिक बांधकामे	१,०००	...	१,०००
		२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण			
		२४०२, मृद व जलसंधारण			

२४१५, कृषिविषयक संशोधन व शिक्षण
२५०१, ग्राम विकासासाठी विशेष कार्यक्रम
२५०५, ग्रामीण रोजगार
२५१५, इतर ग्रामीण विकास कार्यक्रम
२७०२, लहान पाटबंधारे
२८१०, नवीन व नवीकरणीय ऊर्जा
३०५४, मार्ग व पूल

१,०००	...	१,०००
१,८८,२८,९९,०००	...	१,८८,२८,९९,०००
१,८८,२८,९९,०००	...	१,८८,२८,९९,०००

एकूण-ग्रामविकास व जलसंधारण विकास विभाग

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

एम-२ अन्न, साठवण व वखार २४०८, अन्न, साठवण व वखार
एकूण-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

एन-३ अनुसूचित जाती, अनुसूचित २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग
जमाती, इतर मागासवर्ग व व अल्पसंख्याक यांचे कल्याण
अल्पसंख्याक यांचे कल्याण २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण

एकूण-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

आदिवासी विकास विभाग

टी-५ जनजाति क्षेत्र विकास २२०२, सर्वसाधारण शिक्षण
उपयोजनेवरील महसुली खर्च २२०३, तंत्र शिक्षण
२२०४, क्रीडा स्पर्धा
२२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य.
२२११, कुटुंब कल्याण
२२१५, पाणीपुरवठा व स्वच्छता
२२१७, नगरविकास

१,०००	...	१,०००
-------	-----	-------

२,०००	...	२,०००
-------	-----	-------

अनुसूची - चालू

(१)	(२)	(३)	रुपये	(४)	रुपये
२२२०,	माहिती व प्रसिद्धी				
२२२५,	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण				
२२३०,	कामगार व सेवायोजन				
२२३५,	सामाजिक सुरक्षा व कल्याण				
२२३६,	पोषण आहार				
२४०१,	पीक संवर्धन				
२४०२,	मृद व जलसंधारण				
२४०३,	पशुसंवर्धन				
२४०५,	मत्स्यव्यवसाय				
२४०६,	वनीकरण व वन्यजीवन				
२४२५,	सहकार				
२४३५,	इतर कृषिविषयक कार्यक्रम				
२५०१,	ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम				
२५०५,	ग्रामीण रोजगार				
२७०२,	लहान पाटबंधारे				
२८०१,	वीज				
२८१०,	नवीन व नवीकरणीय ऊर्जा				
२८५१,	ग्रामोद्योग व लघुउद्योग				
२८५२,	उद्योग				
३०५४,	मार्ग व पूल				
३०५५,	मार्ग परिवहन				
एकूण-आदिवासी विकास विभाग			२,०००	...	२,०००

उच्च व तंत्रशिक्षण विभाग

डब्ल्यू-२ सर्वसाधारण शिक्षण	२२०२, सर्वसाधारण शिक्षण	४,२९,९१,९०,०००	...	४,२९,९१,९०,०००
	एकूण-उच्च व तंत्रशिक्षण विभाग	४,२९,९१,९०,०००	...	४,२९,९१,९०,०००

महिला व बाल विकास विभाग

एक्स-१ सामाजिक सुरक्षा व पोषण आहार.	२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण	१,२०,७१,४५,०००	...	१,२०,७१,४५,०००
	२२३६, पोषण आहार			
	एकूण-महिला व बाल विकास विभाग	१,२०,७१,४५,०००	...	१,२०,७१,४५,०००

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

वाय-२ पाणीपुरवठा व स्वच्छता	२२१५, पाणीपुरवठा व स्वच्छता	१,०००	...	१,०००
	एकूण-पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग	१,०००	...	१,०००
	एकूण-ए-महसुली लेखावरील खर्च	७,७४,५५,२२,०००	२१,३०,७३,८६,०००	२९,०५,२९,०८,०००

बी-भांडवली लेखावरील खर्च

गृह विभाग

बी-१० आर्थिक सेवांवरील भांडवली खर्च.	४०५५, पोलिसांवरील भांडवली खर्च	१,०००	...	१,०००
	४०७०, इतर प्रशासनिक सेवांवरील भांडवली खर्च			
	५००२, भारतीय रेल्वे यांवरील भांडवली खर्च (व्यावसायिक मार्ग).			
	५०५५, मार्ग परिवहन यांवरील भांडवली खर्च			
	एकूण-गृह विभाग	१,०००	...	१,०००

अनुसूची - समाप्त.

(१)	(२)	(३)	(४)	(५)
			रुपये	रुपये
वित्त विभाग				
जी-१	सार्वजनिक कर्जे व आंतरराज्यीय तडजोड.	६००३, राज्य शासनाचे देशांतर्गत ऋण ६००४, केंद्र सरकारकडून कर्जे व आगाऊ रकमा ७८१०, आंतरराज्यीय तडजोड	...	९,६५,९९,७२,००० ९,६५,९९,७२,०००
सार्वजनिक बांधकाम विभाग				
एच-७	सामाजिक सेवा आणि आर्थिक सेवा यावरील भांडवली खर्च.	४०५५, पोलिसांवरील भांडवली खर्च ४२१६, गृहनिर्माणवरील भांडवली खर्च ४७११, पूर्वनियंत्रण प्रकल्पांवरील भांडवली खर्च ५०५४, मार्ग व पूल यांवरील भांडवली खर्च ४०५९, सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च ४२०२, शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती यांवरील भांडवली खर्च. ४२१०, वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यांवरील भांडवली खर्च ४२१७, नगरविकासावरील भांडवली खर्च ४२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण यावरील भांडवली खर्च. ४२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण यांवरील भांडवली खर्च ४२५०, इतर सामाजिक सेवा यांवरील भांडवली खर्च ४४०५, मत्स्यव्यवसायावरील भांडवली खर्च	२,००० ...	२,००० २,०००
एच-८	सार्वजनिक बांधकामे आणि प्रशासकीय व कार्यचालन इमारती यावरील भांडवली खर्च.		२,०००	२,०००
एकूण-वित्त विभाग			...	९,६५,९९,७२,०००
एकूण-सार्वजनिक बांधकाम विभाग			४,०००	४,०००

आदिवासी विकास विभाग

टी-११ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग	६२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग	३६,०००	...	३६,०००
जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठी कर्जे.	व अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठी कर्जे.			
	एकूण-आदिवासी विकास विभाग	३६,०००	...	३६,०००
	एकूण-बी-भांडवली लेख्यावरील खर्च	४१,०००	९,६५,९९,७२,०००	९,६६,००,९३,०००
	एकूण बेरीज	७,७४,५५,६३,०००	३०,९६,७३,५८,०००	३८,७१,२९,२१,०००